

Kusam Electrical Industries Ltd.

C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd., Vidyalankar College Road, Antop Hill,
Wadala East, Mumbai-400037.

Sales Direct: 022 - 27754546
Telephone: 27750662 / 27750292
CIN No.: L31909MH1983PLC220457

Email : sales@kusam-meco.co.in Website : www.kusamelectrical.com GST : 27AABCK3644E1ZR



Date: 31.08.2024

To, The Bombay Stock Exchange (BSE) Ltd. Corporate Services Department, Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Fort, Mumbai –400001

BSE Scrip Code - 511048

Subject: -Submission of Newspaper publication of Notice of 41th Annual General Meeting

Dear Sir,

Please find enclosed herewith copy of newspaper publication of Notice of 41th Annual General Meeting (AGM), published in "Active times (English - Newspaper) and "Mumbai Lakshadeep (Marathi newspaper) on 31st August, 2024 respectively.

This for your information and records.

Thanking you,

Yours faithfully, For Kusam Electrical Industries Ltd.

Amruta Kiran Lokhande Lokhande Date: 2024.08.31 14:28:54 +05:30'

Amruta Lokahnde Company Secretary & Compliance Officer



PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all Public that Vide Agreement for sale dated 08-08-1996 (BBM 2472/96) Nirmalaben Hiteshchandra Shah (Purchasers) purchased a Flat i.e. Flat No. 2B - 302, 3rd Floor, B - Wing, Green Park Bldg. No. 2, Building No. B-73/74, Shanti Park Layout, Mira Road (East), Dist. Thane- 401 107 from Harishchandra Agarwal (The Vendor) and M/s. Agarwal Builders (Builders). The said M/s. Agarwal Builders has issued a Allotment letter dated 05-05-1993 to the said Harishchandra Agarwal (The Vendor) in respect of the said flat which has been lost and misplaced by Nirnalaben Hiteshchandra Shah (Purchasers) along with the original Registration receipt No. BBM 2472/96.

Any person having claim, right, title, interest, demand, by way of mortgage, sale, lease, gift, exchange etc. should intimate their objections, if any in writing within 15 days from the publication of this notice to Adv. G. C. Tiwari, Andheri Court Bar Association, 3rd Floor, Andheri (East), Mumbai - 400 069 failing which, the claim of the such person/s, if any, will deemed to have been waived and / or abandoned for all intents and purpose.

Place: Mira Road Date: 31.08.2024

Mr. G. C. Tiwari Advocate High court , Mumbai.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486 No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/20344/2024 Date: - 28/08/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 542 of 2024.

Applicant :- Nutan Vishal Co-Operative Housing Society Ltd.
Add : Mouje Dombivali (New), Agarkar Road, Dombivali (E.), Tal. Kalyan, Dist

Opponents: - 1. M/s. Jyoti Builders (Partnership Firm) through Partner Shri. Girish Manilal Shah, 2. M/s. Vishal Construction Company (Partnership Firm) through Partner i) Shri. Girish Manilal Shah, ii) Shri. Suresh Manilal Shah, 3. Shri. Narayan Amara Mistri, 4. Shri. Nagesh Narayan Mistri, 5. Shri. Motibhe Narayan Mistri, 6. Shri. Hamirbhai Narayan Mistri Take the notice that as pe below details those, whose interests have been vested in the said property ma submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has beer

Description of the Property - Mauje Dombivali (New)/Navagaon, Tal. kalyan, Dist. Thank

Survey No.	CTS No.	Plot No.	Shit No.	Area	
134	5944	25	27	604.40 Sq. Mtrs.	
SEAL SEAL (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOF					

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486 No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/20349/2024 Date :- 28/08/20; Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Date :- 28/08/2024

Application No. 549 of 2024. Applicant :- Pratapgad Co-Operative Housing Society Ltd.

Add : Mouje Khari, Navghar Road, Siddhivinayk Hospital Gali, Bhayandei

(E.), Tal. & Dist. Thane-401105

Opponents :- 1. M/s. Anandsha Builders & Developers, 2. Shivram Vithoba Mavle, 3. Suresh Shivram Mavle, 4. The Estate Investment Co. Pvt. Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say a the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 19/09/2024 at 1.30 p.m.

Description of the Property - Mauje Khari, Tal. & Dist. Thane					
Survey No./CTS No	o. Hissa No.	Area			
84	2/B	320 Sq. Mtrs. out of 1390 Sq. Mtrs.			
SEAL	(Dr. Kish District Dep Co.Operative S	Sd/- nor Mande) outy Registrar, Societies, Thane & J/s 5A of the MOFA, 1963.			

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486 Date :- 28/08/2024

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/20351/2024 Date :- 28/08/202 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 548 of 2024.

Applicant :- Pushpa Co-Operative Housing Society Ltd.

Add: Mouje Khari, Navghar Cross Road No. 5, Bhayander (E.), Tal. &

Dist. Thane-401105 Versus

Opponents :- 1. M/s. Shiv Shakti Builders, 2. Balwant Kashinath Patil, 3. Vijay Anant Patil, 4. The Estate Investment Co. Pvt. Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 19/09/2024 at 1.30 p.m.

Description of the Property - Mauje Khari, Tal. & Dist. Thane

Survey No./CTS No	o. Hissa No.	Area
59	14	960.00 Sq. Mtrs.
SEAL	(Dr. Kish District Dep Co.Operative S	6d/- nor Mande) outy Registrar, ocieties, Thane & l/s 5A of the MOFA, 1963.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients 1) MR. KUNAL SITARAM KAMTHEKAR & 2) MRS.PRATIKSHA KUNAL KAMTHEKAR are chase from 1) MR. KAMAL BANWARILAL AGARWAL & 2) MR. ALOK BANWARILAL AGARWAL, their ownership Flat No.303, 3rd floor, "A" Wing, Building No.C-53, AZAD Co-Operative Housing Society Ltd. Gokuldham, Goregaon(E), Mumbai-400 063, admeasuring 31.34 Sq. Mtrs, of built up area, in the building situated on plot of land bearing Survey No.34, Hissa No.2(part), Survey No.35, C.T.S. No.98 of Village Dindoshi & Survey No.51, Hissa No.1(part), C.T.S. No.156 of Chincholi, Taluka Borivali, MSD, The above said 1) MR. KAMAL BANWARILAL AGARWAL & 2) MR. ALOK BANWARILAL AGARWAL have informed my clients that following original chain legal documents in respect of the above said flat is lost/misplaced and in efforts taken by the above said 1) MR. KAMAL BANWARILAL AGARWAL & 2) MR. ALOK BANWARILAL AGARWAL, the same are not

1) Agreement for Sale dtd.11/10/1983, registered under No.PS/5002/84 dtd.08/07/1991, Joint Sub Registrar, Bombay executed between 1) M/S. CONWOOD CONSTRUCTION COMPANY PRIVATE LIMITED, a Company incorporated under the Companies Act, 1956 and having its registered e at 210, Mittal Tower, "A" Wing, 3rd floor, Nariman Point, Bombay 400021, therein called and referred as "the Developers", the party of the First Par & 2) M/S. CONWOOD BUILDERS PRIVATE LIMITED/CONWOOD AGENCIES PRIVATE LIMITED, a Company incorporated under the Companies Act, 1956 and having its registered office at Mittal Tower, 31, "A Wing, Nariman Point, Bombay-400021, therein called and referred as "the Builder" the party of the Second Part & 3) MR. PRAKASH AMBALAL DAVE. having address at E/7, Suman Co-Op. Hsg. Society Ltd., Shankar Lane Kandivali(West), Bombay-400067, therein referred to as "the Purchaser" the

All person/persons/body corporate/financial institution/State or Central Government having any claim/interest in respect of above said Flat and above said original chain legal document or any part thereof by way of sale, exchange agreement, contract, gift, lease, lien, charge, mortgage, trust, inheritance easement, reservation, maintenance or otherwise howsoever is/are hereby requested to inform & make the same known to the undersigned in writing, together with supporting documents in evidence thereof within 15 days from the date of publication of this notice hereof at their office address, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been abandoned and my clients will proceeds to complete the sale and purchase deal.

SANJAY S. PUSALKAR BCOM. L.L.B. Advocate, High Court B-101, AKME Residency CHS Ltd., Place: MUMBAI Pandurang Wadi, Goregaon (E), Mumbai-400 063 Dated: 31/08/2024 Mob.Nos. 9869305151/8108608600.

KSHITIJ POLYLINE LIMITED

CIN: L25209MH2008PLC180484 Registered Office: Office No. 33, Dimple Arcade, Near Sai Dham Temple,

Registered Ornes Collice No. 35, Diriple Acade, Near Sai Dhaff Temple
Factory Address: Survey No. 110/1/13-14 & 11-12, Amil Village, 66 K.V.A. Road,
Opp. Lane to Silvassa Municipal Council, Silvassa, (U.T.) of Dadra and Nagar Haveli
and Daman And Diu - 396230. Tel.: 2838 8562 / 2338 6812
Email: kshitij123@hotmail.com | Website: https://kshitijpolyline.co.in/

PUBLIC NOTICE FOR INFORMATION REGARDING THE 16TH ANNUAL GENERAL MEETING ("AGM" To be held through video conferencing (vc)/other audio -visual means (OAVM Notice is hereby given that the 16th Annual General Meeting (AGM) of the Members of Kshitiji Polyline Limited ("the Company") is scheduled to be held on Thursday, September 26, 2024, at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio -Visual Means (OAVM) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circulars No. 14/2020 dated April 08, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020, No. 20/2020 dated May 5, 2020, No. 02/2021 dated January 13, 2021, No. 21/2021 dated December 14, 2021, No. 02/2022 dated May 05, 2022 and No. 10/2022 dated December 28, 2022, No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Comparis Affairs (collectively referred to as "MCAC Circulars") 2022 and No. 10/2022 dated December 28, 2022, No. 09/20/23 dated September 29, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars') and Circular dated May 12, 2020; January 15, 2021; May 13, 2022 and October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular'), to transact the Ordinary and Special businesses as set out in the Notice.

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2023-2024 will be sent electronically to all the members whose email addresses are registered/available with the Company/Depository Participants. whose erhal adversess are registered available will the Company Depository Participants. Dispatch of Notice and Annual Report via e-mail in compliance with the abovementioned laws and circulars, electronic copies of the Notice convening the 16th AGM along with the Annual Report for Financial Year ("F.Y.") 2023-2024, will be dispatched within prescribed timelines by electronic mode only (e-mail) to all the Members and all other persons so timelines by electronic mode only (e-mail) to all the Members and all other persons so entitled, whose e-mail addresses are registered with the Company or KFin Technologies Limited, the Registrar & Share Transfer Agent of the Company ("KFin") or the Depository Participants ("DP"). Additionally, the Notice of the AGM and the Annual Report for FY 2023-2024 will also be uploaded and made available on the website of the Company at https://www.kshittipolyline.com/, the website of the Stock Exchanges i.e., National Stock Exchange of India Limited at https://www.nseindia.com/ and the website of the NSDL at https://www.nseindia.com/ and the website of the AGM will be provided to Members on request for the same at compliance@kshitijpolyline.co.in by mentionion their Folio No /DP ID and Client ID.

ov mentioning their Folio No./DP ID and Client ID. Manner of Registering/Updating Email addresses - Members are requested to registe heir emall addresses and mobile numbers with their relevant depositories through thei

Members who have not yet registered their email addresses are requested to follow the process mentioned below for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Report electronically along with Login ID and password for remote e-Voting:

. Visit the link https://www.kfintech.com/ In case of any queries/difficulties in registering the e-mail address, such member may write to einward.ris@kfintech.com

For permanent registration of e-mail address, Members holding shares in dem form are requested to update the same with their Depository Participants ('DPs') Manner of casting vote through e-voting - Members will have an opportunity to cast their vote remotely on the businesses as set out in the Notice of AGM through an electronic

The log-in credentials for casting the votes through e-voting shall be made available to the nembers through e-mail after successfully registering their email addresses in the mann

The Company is pleased to provide remote e-Voting facility [remote e-Voting') of NSDL to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM Additionally, the Company shall also provide the facility of e-Voting during the Meeting Detailed procedure for remote e-Voting before the AGM / e-Voting during the AGM will be

FOR KSHITIJ POLYLINE LIMITED Mahendra Kumar Jain

Date : August 31, 2024 DIN: 09765526 Place: Mumbai

KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LIMITED

CIN NO. L3/1909MH1983PLC220457 C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd, Vidyalankar College Road, Antop Hill, Wadala (E), Mumbai 400037. Tel. No: 022-27750662, 27750292 Website: www.kusamelectrical.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 41th Annual General Meeting ("AGM") of the Members of Kusam Electrical Industries Limited ("Company") will be held on Friday, 27th September 2024 at 11.00 a.m. at the Registered Office of the Company at C-325, 3rd Floor, Antop Hi Varehousing Co. Ltd, Vidyalankar College Road, Antop Hill, Wadala (E), Mumba 400037., to transact the business detailed in the Notice dated 13th August, 2024 forming part of the Annual Report for the financial year ended 31th March 2024, will dispatch to all the shareholders by post on 30th August, 2024. The Annual Report along with the Notice of the 41th Annual General Meeting can also be accessed from the website of the Company www.kusamelectrical.com, website of the Stock Exchange, i.e. www.bseindia.com and vailable for inspection at the Registered Office of the Company during the office hours.

NOTICE is also given that, pursuant to the provisions Section 91 of the Companies Ac 2013, and Rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 20th September, 2024 to Friday, 27th September, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM for the financia

n compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 w.e.f. 19th March, 2015, Clause 7.2 of Secretarial Standard on General Meeting (SS-2), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and MCA Circulars and SEBI Circulars, the Company is pleased to provide to its shareholder the facility to exercise their vote through remote e-voting to be provided by Centra Depository Services (India) Ltd. (CDSL). All the business as set out in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic means. Kindly refer to the Notice of AGM sent to the members with regards to instructions for E-voting. The E-voting or resolutions to be passed at the said Annual General Meeting of the Company shall begin on Tuesday, 24th September 2024 (9.00 a.m) and ends on Thursday, 26 September 2024 (5.00 p.m). During this period, Members of the Company holding shares either in physica form or in dematerialized form, as on the cut-off date ("Cut-off date") of 20° September 2024 may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled fo voting after the remote e-voting period ends and voting through remote e-voting shall no be allowed thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Membe shall not be allowed to change it subsequently. The Members who have already cast thei vote through remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote at the AGM. The voting rights of the Members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the company as on the cut-off date of 20th September, 2024. Any person, who acquires shares of the company and becomes its member after the dispatch of AGM Notice and holds shares as on the cut-off date, may contact the Registrar and Share Transfer Agents for obtaining the User ID and password for remote e-voting. The Company has appointed Dr. S. K. Jain, Practicing Company Secretary, Mumbai (CP No. 3076) to act as a Scrutinizer for conducting the Electronic Voting Process in fair and transparent manner.

In case you have any queries or issues regarding E- voting, you may refer the frequently asked questions (FAQs) and E- voting manual available at www.evotingindia.co.in unde nelp section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com

For, Kusam Electrical Industries Ltd Place: Mumbai (Amruta Lokhande Date: 30th August, 2024 Company Secretary

PUBLIC NOTICE THIS IS TO BRING TO THE KNOWLEDGE OF GENERAL PUBLIC AT LARGE ON BEHALF OF MY CLIENT, I.E, MRS. BOSKEY BRYAN MARTIS THAT 1) MR. NOEL BRYAN MARTIS 2) MRS. BOSKEY BRYAN MARTIS PURCHASED FLAT BRYAN MARTIS PÜRCHASED FLAT NO. B/206 ON SECOND FLOOR, IN 'B' WING, AREA ADMEASURING ABOUT 540 SQ. FT. (BUILT UP) IN THE BUILDING OF THE SOCIETY KNOWN AS "ANAND VIHAR C.H.S. LTD." SITUATED AT REVENUE VILLAGE UMELMAN, VASAI (W), TALUKA VASAI, DISTRICT PALGHAR. LATE MR. NOEL BRYAN MARTIS EXPIRED ON 25.04.2019 MARTIS EXPIRED ON 25.04.2019
LEAVING BEHIND MRS. BOSKEY
BRYAN MARTIS AND MR.
BRENDON BRYAN MARTIS AS HIS
LEGAL HEIRS TO THE SAID FLAT. MY CLIENT MRS. BOSKEY BRYAN MARTIS. HAD MADE APPLICATION TO THE SOCIETY FOR TRANSFER OF 100% SHARE & SHARE CERTIFICATE OF LATE MR. NOEL BRYAN MARTIS TO HER NAME.
MR. BRENDON BRYAN MARTIS
HAVE GIVEN HIS NOC FOR THE
SAME AND THEREAFTER THE
SHARE CERTIFICATE NO 128 HAVING 5 SHARE OF RS 50/- EACH BEARING DISTINCTIVE NOS: FROM 0636 TO 0640 AND THE SAID FROM 0636 TO 0640 AND THE SAID FLAT WAS TRANSFERRED IN THE NAME OF MRS. BOSKEY BRYAN MARTIS. NOW INTERESTED PURCHASERS ARE INTENDING TO PURCHASE THE ABOVE SAID FLAT EROM MY CLIENT

FROMMYCLIENT.
SO IT IS HEREBY REQUESTED
THAT IF ANY PERSON AND OR
INSTITUTION HAVE ANY CLAIM OR RIGHT, TITLE OR INTEREST OVER ABOVEMENTIONED FLAT SHALL RAISE OBJECTION AT ADDRESS RAISE OBJECTION AT ADDRESS
GIVEN BELOW WITHIN 14 DAYS
FROM PUBLISH OF THIS NOTICE
AND IF FAILS TO DO SO NO CLAIM
SHALL BE ENTERTAINED IN
FUTURE AND NECESSARY
TRANSACTION SHALL BE DONE IN
MY CLIENT'S NAME.

SD/-ADV. NAGESH J. DUBE ADV. NAGESH J. DUBE SHOP NO 6, DUBEY SHOPPING CENTRE, STELLA, BARAMPUR, VASAI (W), TAL. VASAI, DIST. PALGHAR - 401202

PLACE: VASAI DATE: 31-08-2024

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR DEEP STAR ALLOYS AND STEELS PRIVATE LIMITED DEALING IN IRON & STEEL AT MUMBAI (Under Regulation 36A(1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) RELEVANT, PARTICULARS

- 5		, i Ait nochrito
1.	Name of the Corporate Debtor along with PAN/ CIN/ LLP No.	M/S. DEEP STAR ALLOYS AND STEELS PRIVATE LIMITED
2.	Address of the registered office	229 S T ROAD OPP. SANT TUKARAM MANDIR CARNAC BUNDER, Mumbai City, MUMBAI, Maharashtra, India, 400009Maharashtra, India.
3.	URL of website	-
4.	Details of place where majority of fixed assets are located	229 S T ROAD OPP. SANT TUKARAM MANDIR CARNAC BUNDER, Mumbai City, MUMBAI, Maharashtra, India, 400009Maharashtra, India.
5.	Installed capacity of main products/ services	Involved in Manufacture of Basic Iron & Steel.
6.	Quantity and value of main products/ services sold in last financial year	Net Turnover of the Company during FY 2022-23 is Rs. NIL
7.	Number of employees/ workmen	0
8.	Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors, relevant dates for subsequent events of the process are available at:	May be obtained by sending an email to: ipvishnukabra@gmail.com
9.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	May be obtained by sending an email to:
10.	Last date for receipt of expression of interest	12.09.2024
11.	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	18.09.2024
12.	Last date for submission of objections to provisional list	24.09.2024
13.	Date of issue of final list of prospective resolution applicants	30.09.2024
14.	Date of issue of IM, evaluation matrix and request for resolution plan to prospective	06.10.2024

Vishnu Kant Kabr Resolution Pro For DEEP STAR ALLOYS AND STEELS PRIVATE LIMITED Add: 903, Mayfair Greens, S.V.Road, Kandivali West, Mumbai-400067 Place: Mumbai Regn no - IBBI/IPA-001/IP-P02178/2021-22/13747 Date: 29.08.2024

ipvishnukabra@gmail.com.

SHAMROCK INDUSTRIAL COMPANY LIMITED REGD. OFF: 83-E, HANSRAJ PRAGJI BUILDING, OFF. DR. E MOSES ROAD, WORLI, MUMBAL - 400018

CIN: L24239MH1991PLC62298| E-mail: cs@shamrockin bsite: https://shamrockindustrial.wordpress.com | Tel.: 022-40778892 INFORMATION REGARDING THE 33RD ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD ON

27TH SEPTEMBER, 2024 THROUGH VIDEO CONFERENCING(VC)/OAVM AT 11.30 A.M. NOTICE is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companie Act, 2013, Rules made thereunder and General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April 2020, 02/2021 dated 13th January, 2021, 02/2022 dated 5th May, 2022, 10/2022 dated December 28, 2022 and the latest being General Circular No.09/2023 dated 25th September, 2023 in relation to extension of the framework provided in the aforementioned circular up to September 30, 2024, and all other relevant circulars issued from time to time by the Ministry of Corporate Affairs ("the MCA Circulars") ead with the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022, SEBI/HO/ CFD/PoD-2/P/ CIR/2023/4 dated January 05, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/ 67 dated 7th October, 2023, the Annual General Meeting ('AGM') of the members of Shamrock Industrial Company Limited will be held on Friday, September 27, 2024 at 11.30 A.M (IST) through VC/OAVM. The process of participation in the AGM will be provided in the Notice of the AGM.

The electronic copy of the Notice conveying 33rd AGM, containing among others procedure & instructions for e-voting and the Annual Report for F.Y. 2023-24 will be useful in due course of time to those members whose email id is registered with the Company / Depository Participants.

The AGM Notice will also be available on the website of the compa https://shamrockindustrial.wordpress.com/annual-report/ and on the website of Bombay Stock Exchange at www.bseindia.com. No hard copies of the notice will be made available to the Members.

Manner to register/update email addresses: Members who have not registered their e-mail address with the Company or their

Depository Participant are requested to register their e-mail address in the following

resolution applicants

16. Process email id to submit EOI

15. Last date of submission of resolution plan 05.11.2024

Send Scanned copy of the following documents by email to cs@shamrockindia.com with CC to shamrockfin@gmail.com a. A signed request letter mentioning your name, folio number and complete addre

o. Self-attested scanned copy of the PAN Card, and

. Self-attested scanned copy of any document (such as Aadhaar card, Driving Licence, Election Identity card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company.

The shareholders holding shares in electronic mode are also requested to register update their email address, Permanent Account Number (PAN) and Bank Account details with the Depository Participant where their respective dematerialised account

The remote e-voting as well as voting at the AGM on the agendas contained in the Notice of the AGM will be conducted on the e-voting system to be provided by the Company through NSDL. The details of the e-voting system and process of e-voting is specified in the Notice of the 33rd AGM. The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID, can access the details of eng system and vote on the e-voting system as per the procedure which will be loned in the AGM Notice

This newspaper intimation will also be available on the on the website of BSE Limite t www.bseindia.com.

For Shamrock Industrial Company Ltd Date: 31.08.2024 Priyanka Ratho (Company Secretary & Compliance Officer) Place: Mumbai

Equitas Small Finance Bank Ltd EQUITAS FINANCE LTD)

Registered Office: No.769, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, Anna Salai, Chennai - 600002. POSSESSION NOTICE (U/s. Rule 8 (1) - for immovable property)

Whereas the undersigned being the Authorized Officer of M/s. Equitas Small Finance Bank Limited, under the Securitisation and Reconstruction o Financial Assets and Enforcement of Security Interest [Act, 2002 (54 of 2002)] and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3) of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice calling upon the below mentioned Borrowers to repay thetotal outstanding amount mentioned in the notice being within 60 days from the date of receipt of the said notice. Since the below mentioned Borrowers having failed to repay the below stated amount within the stipulated time, notice is hereby given to the below mentioned borrowers andthe public in general that, the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security interest Enforcement Rules, 2002. The Borrowers in particularand the public in general are hereby cautioned not to deal with the schedule mentioned properties and any dealings with the properties will be subject to the charge of M/s. Equitas Small Finance Bank Limited and further interest and other charges thereon." The Borrower's attentior is invited to provisions of sub–section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets."

SR N O	Name of the Borrower(s) / Guarantor(s)	Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date and Amount	Possession taken date
1.	LOAN NO - VLPHVSHIOOO1686 BORROWER - MR. Digambar sakharam temkar Co-Borrower - Mrs	All the piece and parcel in Flat no.302,3rd floor ,D Wing, chandresh Shraddha co-operative housing society ,wing A,B,C,D, Ambawadi achole Road ,Nr.babulpada ,Nalasopara East,Tal-vasai,Dist-Palghar and bounded as under :- EAST by ;NIL, WEST by ; NIL, NORTH BY ;- NIL, SOUTH by ; -NIL	31-10-2012 & 1365712	26-08-2024

Date - 31.08.2024, Place - Nalasopara

Authorized officer, Equitas Small Finance Bank Ltd



Shriram Finance Limited Head Office: Level-3, Wockhardt Towers, East Wing C-2 Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051; Tel: 022 4241 0400, 022 4060 3100; Website: http://www.shriramfinance.in Registered Off.: Sri Towers, Plot No.14A, South Phase Industrial Estate, Guindy, Chennai 600 032. Branch Off: Solitaire Corporate park, Building No 10 ,1062, 6th Floor |, Guru Hargovindji Marg, Chakala Andheri East Mumbai - 400 093

APPENDIX-IV-A [SEE PROVISION TO RULE 8 (6) & 9 (1)] AUCTION NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES NOTE: It is informed that "SHRIRAM CITY UNION FINANCE LIMITED" has been amalgamated with "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" as per order of NCLT. Chennai. Subsequently the name of "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" was changed as "SHRIRAM FINANCE LIMITED" with effect from 30.11.2022 vide Certificate of Incorporation pursuant to change of name dated 30-11-2022.

E- Auction Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 read with provision to Rule 8 (6) & 9 (1) of the Security Interest Enforcement Rules, 2002.

Notice is hereby given to public in general and in particular to the Borrower/s and Guarantor/s that the below described immovable properties mortgaged/ charged to the Shriram Finance Limited. The physical possession of which have been taken by the Authorized Officer of Shriram Finance Limited (Earlier known as Shriram City Union Finance Limited) will be sold on "As is where is', "As is what is", and "Whatever there is" basis in e-auction on 19/09/2024 between 11 AM to 1 PM for recovery of the balance due to the Shriram Finance Limited from the Borrower/s and Guarantor/s, as mentioned in the table, Details of the Borrower/s and Guarantor/s, amount due, short description of the immovable property and encumbrances known thereon, possession type, reserve price and earnest money deposit and increment are also given as:

Name of Borrowers/ Co-Borrowers/ Guarantors/Mortgagers M/S. Avighna Yarns Prop. Mrs. Jeeta navinchandra Mehta 37, Tamba kanta Pydhonie Mumbai-400006 Also at:- Jeeta Navinchandra Mehta Flat No. 35, 36 & 37 4th Floor, Prem Milan CHS LTD Opp Shenoi BLDG, 87-B Nepen Sea Road Mumbai -400006 M/S Krishna Trading Company 37, Tamba kanta Pydhonie Mumbai-400006 Mr. Manoj Biharilal Shah Flat No. 35, 36 & 37 4th Floor, Prem Milan CHS LTD Opp Shenoi BLDG, 87-B Nepen Sea Road Mumbai -400006 MS. Roopa Biharilal Shah	Date & Amount of 13(2) Demand Notice Repay the amount mentioned in the notice Rs. 3,62,13,689/- (Rupees Three Crore Sixty Two Lakh Thirteen Thousand Six Hundred And Eighty Nine Only) as on 26-11-2021 with further interest and charges as per terms and conditions of the above mentioned Loan agreements under the Cust ID A1246995 with	Description of Property Property bearing: All that piece and aprcel of property bearing flat no .36, admeasuring 605, sq. ft. carpet area, on 4th floor of buildig known as "prem Milan", in society known as prem milan coopreative Housing Society Limited, situated at 87-B nepean sea road	Reserve Price (Rs.) & Bid Increment Rs. 2,95,00,000/- Bid Increment Rs. 25,000/- and in such multiples Earnest Money Deposit (EMD) (Rs.) Rs. 29,50,000/- Last date for authorical of the such multiples	Earnest Money Deposit Details (EMD) Details. EMD amount to be deposited by way of RTGS/ NEFT to the account details mentioned herein below in favour of Shriram Finance Limited BANK NAME- AXIS BANK LIMITED B RANCH - DR. RADHAKRISHNAN S A L A I , M Y L A P O R E , CHENNAI BANK ACCOUNT	Time of Auction 19th Sept. 2024 & Time. 11.00	
Prem Milan CHS LTD Opp Shenoi BLDG, 87-B Nepen Sea Road Mumbai -400006 M/S Krishna Trading Company 37, Tamba kanta Pydhonie Mumbai-400006 Mr. Manoj Biharilal Shah Flat No. 35, 36 & 37 4th Floor, Prem Milan CHS LTD Opp Shenoi BLDG, 87-B Nepen Sea Road Mumbai -400006	Six Hundred And Eighty Nine Only) as on 26-11-2021 with further interest and charges as per terms and conditions of the above mentioned Loan agreements under the Cust ID	on 4th floor of buildig known as "prem Milan", in society known as prem milan co- opreative Housing Society Limited, situated at 87-B	Deposit (EMD) (Rs.) Rs. 29,50,000/-	in favour of Shriram Finance Limited BANK NAME- AXIS BANK LIMITED BRANCH- DR. RADHAKRISHNAN SALAI, MYLAPORE, CHENNAI	a.m. to 01.00	Property Inspection Date: - 10/09/2024 Time 2.00 P.M. to 04.00

STATUTARY 15 DAYS NOTICE UNDER RULE 8 (6) & 9 (1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

The borrower/mortgagors/guarantors are hereby notified to pay the sum as mentioned above along with up to dated interest and ancillary expenses before the date of e-auction i.e. 19/09/2024, failing which the property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.

The Authorised Officer reserves the right to reject any or all bids without furnishing any further reasons. The online auction will be conducted on website (https://www.disposalhub.com) of our third party auction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of Tender Submission/for obtaining the bid form / Tender open & Auction, please visit the website https://www.disposalhub.com and for detailed terms and conditions of the sale please refer to the

link https://www.shriramfinance.in/auction provided in the website of Shriram Finance Limited. Place : Mumbai Date: 31-08-2024

Sd/- Authorised Officer Shriram Finance Limited

जमेन देशातील बा्डेन-वटेनबर्ग या राज्यास देणार महाराष्ट्र राज्यातील क्रशल वाहन-चालक

जळगाव, दि.३० : जर्मन देशातील बाडेन-युटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल म नुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करण्यात आलेला असून, ज्याम ध्ये वाहनचालकांचा सम ावेश असून, सदर कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी क्र.०१ च्या शासन निर्णयानुसार कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेली आहे.

१. सदर प्रकल्पाअंतर्गत जर्मनीस जाण्यासाठी, इच्छुक वाहनचालकांनी शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या QR Code वर स्कॅन करून त्यावर दिलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबत अर्ज भरावा

२. दिलेल्या टठ कशाप्रकारे अर्ज करावा याबाबतची प्रक्रिया सादरीकरणात उपलब्ध करून देण्यात आलेलीआहे.

३. बाडेन-वुटेनबर्ग या राज्यास कुशल वाहन चालक पुरविण्याच्या प्रकल्पाबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे एक हेल्प डेस्क कक्षाची उभारणी करण्यात आलेली आहे.

दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

Mr. Sadanand Narayan Sawan tor of my father Late Naraya Ratnoba Sawant [who died as on 2nd march 2017] Residing at Flat No A/202, Building no- 14, Khernaga Shakti Sadan Co-operative housing Society Ltd. Kher nagar, Bandra [East] Mumbai- 400051. Declare that the Original 2 Share Certificates nos 007 and 61 of the above flat in the name o Father Mr. Narayan Ratnoba Sawan bearing distinctive shares 031 to 035 and 301 to 305 respectively has lost misplaced. I have applied for duplicate share certificate.

Any Person/ Persons Having Any Claim / Objection Should Intimate In Writing With Supporting Documents Within 15 Days From The Date O

नामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमत गलाबेन कानजी दत्तानी (५०%) व डॉ. श्रीमती भार ष्ण धामणस्कर (५०%) यांनी फ्लॅट जागा क्र. श्राकृष्ण वामणस्कर (५०७०) नाम नराउ नाम अन्ययद्व बी विंग, तळमजला, एकूण क्षेत्रफळ ६२.७८ चौ.मी बिल्टअप, रॉयल नेस्ट को–ऑप.हौ.सो.लि. म्हणून ज्ञान ोसायटी, नोंदणी क्र.टीएनए/(टीएनए)/एचएसजी/(टीसी) १२१७१/२०००-२००१ दिनांक ११.०८.२०००. गॅय क्र.२पी, महसूल गाव गोडदेव येथील जागा श्री. रविंद चंद्रकांत पाटणकर यांच्याकडून दिनांक २८.०७.२०२१ ोजीचे नोंद क्र.टीएनएन४-०४२९३-२००३ अंतर्गत दिनांव २००३ रोजीच्या विक्री करारनामानुसार संयुक्तप

खुखा नरा होता. आणि ज्याअर्थी श्रीमती मंगलाचेन कानजीभाई दत्तानी यांचे मिरा रोड (पुर्व), ठाणे येथे दिनांक २० नोव्हेंबर, २००३ रोजी निधन झाले आणि त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार अर्थात श्रीमती भानु श्रीकृष्ट धामणस्कर (श्रीकृष्ण धामणस्कर यांच्यासह विवाहीः मुलगी) हे आहेत. परंतु श्रीमती मंगलाबेन कानजीभाई दत्तानी यांनी त्यांचा जावई अर्थात श्री. श्रीकृष्ण जगन्नाथ धामणस्कर (५०%) यांच्या नावे १००% नामांकन केले आणि त्यांच्या निधनानंतर सोसायटी उप-विधीनुसार व सोसायटीमधील १००% नामांकन श्रीमती मंगलाबे कानजीभाई दत्तानी (५०%) त्यांचा जावयाच्या ना हस्तांतर करण्यात आले आणि दिनांक १८.१२.२००५ ोजी भागप्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आणि ज्याअर्थी आता श्रीमती मंगलाबेन कानजीभा

त्तानी (५०%) व डॉ. श्रीमती भानु श्रीकृष्ण धामण (५०%) व <mark>श्री. श्रीकृष्ण जगन्नाथ धामणस्कर</mark> या सर्वांच नेधन झाले आहे आणि त्यांचे कायदेशीर वारसदार अर्थात श्री. इंद्रनील श्रीकृष्ण धामणस्कर (मुलगा) व श्रीमतं शुभाश्री आशिष पडळेकर (विवाहीत मुलगी) हे आहेत आणि त्यानंतर त्या दोघांना मालमत्तेचा ताबा घेण्यास मुक्तता करारनामा निष्पादनाद्वारे सोसायटीमध्ये/नों करण्यासाठी मालक म्हणून हस्तांतर करु इच्छित आहे। आणि सदर मालमत्तेची विक्री अन्य व्यक्तीकडे करण्याच इच्छा आहे. म्हणून याबाबत अन्य कायदेशीर वारसदारांकडू वा, अधिकार, हित, आक्षेप सदर सूचना प्रकाशनापास् १४ **दिवसात** मागविण्यात येत आहेत आणि सर्व मुठ इस्तावेज पुराव्यासह लेखी स्वरुपात खालीर वाक्षरीकर्त्याकडे कळविणे आवश्यक आहे. अन्यथा अर त्र्यक्तींचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि

दिव्यांक विरेंद्र जाल वकील उच्च न्यायाल र्घालय: दुकान क्र.०७, न्यु स्टार क्रिस्टल, कनाकिय , मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७.

तानाजी सावंत यांच्या 'त्या' वक्तव्यावरून महायुतीत पुन्हा वाद!

घटकपक्षातील नेत्यांमध्ये अनेकदा जुंपल्याचं पाहायला मिळाले. राज्यात महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर महायुतीत सारंकाही आलबेल नसल्याचं अनेकदा समोर आलं आहे. आता तानाजी सावंत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून महायुतीत पुन्हा वाद रंगण्याची शक्यता आहे. सावंत यांनी मराष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही,

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते

कि, श्री किरण उत्तमचंद हरिया, हे गाळा

नं. एन-४, तळमजला, कस्तुरी

इंडस्ट्रीयल इस्टेट, पांचाल रोड, टेलीफोन

एक्सचेंज समोर, भाईंदर पु., जि. ठाणे -

४०११०५ चे मालक असून त्यांनी सदर

गाळा माझ्या अशिलांना विकण्याचे ठरवलेले

आहे. तरी सदर गाळ्यावर कोणाही

व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस

प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत

आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू

श्री सिद्धिविनायक सी. एच. एस. लि.,

स्टेशन रोड, भाईदर (प.), जि. ठाणे

४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे

अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क

हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व

विक्रीचा व्यवहार पूर्ण केला जाईल ह्याची

सही/-

पुनित सुनील गारोडिया

(वकील, उच्च न्यायालय मुंबई)

उपलब्ध आहेत.

दि. ३१/०८/२०२४

orbit exports ltd.

सीआयएनः एल४०३००एमएच१९८३पीएलसी०३०८७२

नोंद. कार्या.: १२२. मिस्त्री भवन. २रा मजला. दिनशॉ वाच्छा रोड. के. सी.

कॉलेजजवळ, चर्चगेट, मुंबई - ४०००२०. दूरध्वनी: +९१ २२ ६६२५ ६२६२,

ई-मेलः investors@orbitexports.com, वेबसाईटः www.orbitexports.com

याद्वारे नोटीस दिली गेली आहे की, ऑर्बिट एक्सपोर्ट्स लिमिटेड (कंपनी) ची ४१वी वार्षिक

सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी दु.०२.०० वा. (भाप्रवे

एजीएम सूचनेत (एजीएम सूचना) नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ

कॉन्फरन्सिंग/अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे (व्हीसी/ओएव्हीएम) होणार आहे

कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुर्दीचे पालन करून तसेच सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स

ऑण्डडिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) अन्वये आणि

सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०

क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सहवाचिता अन्य आवश्यक परिपत्रक असलेले

सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, क्र. ३/२०२२ दिनांक ५ मे

२०२२, क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ आणि ०९/२०२३ (एकत्रितपणे एमसीए

परिपत्रक) आणि भारतीय सिक्युरिटीज एक्सचेंजबोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे वितरीत अन्य इतर

लागू परिपत्रकानुसार सामायिक ठिकाणी भागधारकांच्या उपस्थितीशिवाय एजीएम होणार आहे.

लागु परिपत्रकानुसार एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल २०२३-२४ करिता ज्यांचे ईमेल पत्ते

त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागी/निबंधक आणि शेअर ट्रान्सफर एजंट अर्थात लिंक

इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसह नोंदणीकृत आहेत. त्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने

शुक्रवार, ३० ऑगस्ट,२०२४ रोजी पाठविण्यात आल्या आहेत. एमसीए व सेबी परिपत्रकानुसार

एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत पाठविली जाणार नाही. एजीएम सूचना व

वार्षिक अहवाल २०२३-२४ कंपनीच्या www.orbitexports.com आणि स्टॉक

एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल

स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडwww.nseindia.com वर आणि एनएसडीएल (रिमोट

ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी नियुक्तसंस्था) च्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर

एजीएम दरम्यान 'रिमोट ई-व्होटिंग' किंवा 'ई-व्होटिंगची पद्धत': डिमॅट स्वरुपात, वास्तविव

वरूपात शेअर्स धारण केलेले आणि ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत

ते रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा ई-व्होटिंगद्वारे आपले मत देऊ शकतात. एजीएम दरम्यान मतदान

• वास्तविक स्वरुपात समभाग धारण करणाऱ्या भागधारकांना त्यांचे ईमेल पत्ते, मोबाईल

क्रमांक. बँकतपशील आणि/किंवा इतर तपशील कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट,

लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) चा पत्ता: सी-१०१. २४७

पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३, महाराष्ट्र, भारत किंवा mt.helpdesk@linkintime.co.in येथेआयएसआर-१ फॉर्ममध्ये सादर करण्याची

डिमॅट स्वरुपामध्ये शेअसे धारण करणाऱ्या आणि वरील तपशीलाची नोंदणी/अपडेट कर

वरील माहिती कंपनीच्या सर्व भागधारकांच्या फायद्यासाठी एमसीए परिपत्रकांचे पालन करून जारी

कोणत्याही शंका असल्यास, भागधारक भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्य

आणि www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी ई-व्होटिंग

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

ऑर्बिट एक्स्पोर्टस् लिमिटेडकरिता

सही/

प्रणाली चौहान

वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात किंवा ०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७००० य

क्रमांकावर कॉल करू शकतात किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती ईमेल पाठवा.

इच्छिणाऱ्या शेअरधारकांनी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणी/अपडेट

प्रणालीची माहिती एजीएम सूचनेमध्ये प्रदान केली जाईल.

करण्याची विनंती केलीआहे.

केली जात आहे.

ईमेल पत्ते, मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील नोंदणी करण्याची पद्धतः

नोंद घ्यावी.

ठिकाण: भाईदर

असं वक्तव्य केल्याने महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडूनही प्रत्युत्तर देण्यात

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला महाविकास आघाडीच्या तूलनेत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यांनतर महायुतीत सामील असलेल्या

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, श्रीमती सुशीला उत्तमचंद हरिया, ां गाळा नं. एन-३, तळमजला, कस्तुरी इंडस्ट्रीयल इस्टेट, पांचाल रोड, टेलीफोन एक्सचेंज समोर, भाईंदर पु., जि. ठाणे ४०११०५, चे मालक असून त्यांनी सदर गाळा माझ्या अशिलांना विकण्याचे ठरवलेले आहे. तरी सदर गाळ्यावर कोणाई व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी. एच. एस. लि. स्टेशन रोड, भाईदर (प.), जि. ठाणे ४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व विक्रीचा व्यवहार पूर्ण केला जाईल ह्याची नोंद ध्यावी

पुनित सुनील गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण: भाईदर दि. ३१/०८/२०२४ घटकपक्षातील अनेकदा आरोप प्रत्यारोपाच्या

फैरी झडत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा महायुतीतील शिवसेनेचे नेते मंत्री तानाजी

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, फ्लॅट नं. ए/१-००४, तळम्जला, कमला पार्क कॉम्प्लेक्स को-ऑप. हो. सो. लि., ६० फीट रोड, रेल्वे क्रॉसिंगजवळ, भाईंदर प., जि. ठाणे – ४०११०१, श्री सुभाष अरजनभाई पटेल व श्रीमती निता संभाष पटेल, ह्यांच्या नावांनी होता. परंतु श्री सुभाष अरजनभाई पटेल. हे ता. १४/१०/२००१. रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून श्रीमती निता सुभाष पटेल, ह्यांनी सोसायटीला अर्ज करून सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेटमधील ५०% हिस्सा आपल्या नावांनी करून सदर फ्लंट व शेअर्सचे पूर्ण मालक झालेले आहेत व त्यांनी सदर फ्लॅट व शेअर्स माझे अशील श्री अभिषेक शांतीलाल सोनी व श्री शांतीलाल एफ. सोनी, ह्यांना वेकण्याचे ठरवलेले आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी **ही** नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून **१४ दिवसाचे** आत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी. एच. एस. लि. स्टेशन रोड, भाईदर (प.), जि. ठाणे ४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथ तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व विक्रीचा व्यवहार पूर्ण केला जाईल ह्याची नोंद ध्यावी. सही/-

पुनित सुनील गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण: भाईदर दि. ३१/०८/२०२४

अकोला, दि.३० : लोकसभा मांडीला मांडी लावून बसलोय पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहे. सावंताच्या वक्तव्यानंतर बाहेर आल्यावर उलट्या होतातफ अनेकदा याचं खापर फोडण्यात अजित पवार गटावर जहरी टीका राष्ट्रवादीनेही जोरदार प्रत्युत्तर आलं. तर दुसरीकडे महायुतीच्या केली आहे. यावरून राज्यात पुन्हा दिलं आहे. मतानाजी सावंत नेत्यांमध्ये राजकारण तापण्याची शक्यता जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा

जाहीर सूचना

माझे अशील <mark>श्री. सुजीत अशोक स्वर्णाकर</mark> हे फ्लॅट

क्र.१०३, १ला मजला, पांडुरंग भवन को-

ऑप.हौ.सो.लि., डोंगरपाडा, आर.के. रोड, राधा कृष्ण

मंदिराजवळ, विरार (प.) तालुका वसई, जिल्हा पालघर

४०१३०३ या जागेचे मालक आहेत, यांच्या वतीने येथे

सूचना देण्यात येत आहे. त्यांनी सदर फ्लॅट जागेव

तारणकर्ज घेतले आहे. मे. साई राम विल्डर्स यांनी

सदर फ्लॅट १. श्री. सुजित अशोक स्वर्णाकर, २

श्री. अशोक डी. स्वर्णाकर यांच्याकडे दिनांक

२३.०९.२०१३ रोजीच्या विक्री करारनामाद्वारे विक्री

केले. श्री. अशोक डी. स्वर्णाकर यांचे नालासोपार

(प.) येथे २४.१०.२०१६ रोजी निधन झाले, सदर

मयताचे निधनानंतर श्री. **सुजित अशोक स्वर्णाकर** हे

फ्लॅट जागेचे एकमेव मालक झाले. जर कोणा व्यक्तीर

सदर फ्लॅटचे तारणाबाबत माझे अशिलांचे विरोधात

काही आक्षेप असल्यास किंवा उपरोक्त मालमत्तेचे

कायदेशीर वारसदारांबाबत विक्री, हस्तांतर, वारसा

तारण, भाडेपट्टा, अधिकार, हित इत्यादी स्वरुपात काही

दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप योग्य

दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर जाहिरात,

मूचना प्रकाशन तारखेपासून **७ दिवसांत** माझ्याकडे

किंवा सोसायटीकडे कळवावे. **७ दिवसांच्या** समाप्तीनंतर

दावा विचारात घेतला जाणार नाही आणि संबंधित

बँकेकडे सदर मालमत्ता तारणाकरिता माझे अशील पुढील

कार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस्,

रेल्वे स्थानकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघ

वकील उच्च न्यायालय, मुंबई

प्रक्रिया करतील.

808308.

दिनांक: ३१.०८.२०२४

जाहीर सूचना

श्रीमती आशा रत्नाकर देशपांडे, सौ. यशश्री पराग भिसे

(संयुक्तपणे) हे **धीरज रीजेंसी को-ऑपरेटिव्ह हौ.सो.लि**. मयूएम/डब्ल्यूआर/एचएसजी/टीसी/१२०६६ २००३ -२००४ (वर्ष २००३) चे सदस्य आहेत. त्यांच क्ता - <mark>धीरज रिजेन्सी को-ऑप. हौसिंग सोसायटी</mark>, **सिद्धार्थ नगर बोरिवली (पू), मुंबई - ४०० १०१** आणि सदर सोसायटीच्या इमारतीत **फ्लॅट क्र.बी ३०४** चे धारव आहेत. **श्रीमती आशा रत्नाकर देशपांडे** यांचे ६ फेब्रुवार्र २०२४ रोजी मुंबई येथे नामांकनासह निधन झाले आहे केळकतीमधील, मयत सभासदांचे सदर धीरज रीजेंसी को ऑपरेटिव्ह है। सो लि. दारे जारी केलेल्या विशिष्ट क. ३०६ ने ३१० द्वारे भाग प्रमाणपत्र क्र.०६२ अंतर्गत समाविः ज्लेले शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वार**्** र्किवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून शेअर्स आणि मृत सभासदाचे भांडवल/मालमत्तेतील व्याज त्यांच्य नावावर हस्तांतरित करण्यासाठी दावे किंवा आक्षेप असल्या ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्य isaल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स : हेतसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्य दावा/आक्षेपांच्या पष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्य मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मय भासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधी शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदींमधील . दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी मसेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मय नभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास का दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाह करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार आक्षेपकाव्दारे निरीक्षणा करिता सोसायटीचे कार्यालय सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सुचना प्रसिध्दीच्य तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत स कामकाजाच्या दिवशी स.११.०० ते सायं.६.००वा

> च्या वतीने व करिता धीरज रीजेन्सी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. मा. सचिव

दिनांक:३१.०८.२०२

KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LIMITED CIN NO. L31909MH1983PLC220457

C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd, Vidyalankar College Road, Antop Hill, Wadala (E), Mumbai 400037. Tel. No: 022-27750662, 27750292 Website: www.kusamelectrical.com

NOTICE IOTICE is hereby given that the 41th Annual General Meeting ("AGM") of the Members of usam Electrical Industries Limited ("Company") will be held on Friday, 27th September 2024 at 11.00 a.m. at the Registered Office of the Company at C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd, Vidyalankar College Road, Antop Hill, Wadala (E), Mumbai 400037., to transact the business detailed in the Notice dated 13th August, 2024 forming part of the Annual Report for the financial year ended 31" March 2024, will dispatch to all the shareholders by post on 30" August, 2024. The Annual Report along with the Notice of the 41th Annual General Meeting can also be accessed from the website of the Company www.kusamelectrical.com, website of the Stock Exchange, i.e. www.bseindia.com and available for inspection at the Registered Office of the Company during the office hours.

NOTICE is also given that, pursuant to the provisions Section 91 of the Companies Ac 2013, and Rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 20th September, 2024 to Friday, 27th September, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM for the financia year 2023-24.

n compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules. 2015 w.e.f. 19th March, 2015, Clause 7.2 of Secretarial Standard on General Meeting (SS-2), Regulatio 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and MCA Circulars and SEBI Circulars, the Company is pleased to provide to its shareholder the facility to exercise their vote through remote e-voting to be provided by Centra Depository Services (India) Ltd. (CDSL). All the business as set out in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic means. Kindly refer to the Notice of AGM sent to the members with regards to instructions for E-voting. The E-voting on resolutions to be passed at the said Annual General Meeting of the Company shall beg on Tuesday, 24th September 2024 (9.00 a.m) and ends on Thursday, 26 September 2024 (5.00 p.m). During this period, Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date ("Cut-off date") of 20" September 2024 may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled fo voting after the remote e-voting period ends and voting through remote e-voting shall no be allowed thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Membe shall not be allowed to change it subsequently. The Members who have already cast the vote through remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote at the AGM. The voting rights of the Members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the company as on the cutoff date of 20th September, 2024. Any person, who acquires shares of the company and becomes its member after the dispatch of AGM Notice and holds shares as on the cut-off date, may contact the Registrar and Share Transfer Agents for obtaining the User ID and password for remote e-voting. The Company has appointed Dr. S. K. Jain, Practicing Company Secretary, Mumbai (CP No. 3076) to act as a Scrutinizer for conducting the Electronic Voting Process in fair and transparent manner

In case you have any queries or issues regarding E- voting, you may refer the frequer asked questions (FAQs) and E- voting manual available at www.evotingindia.co.in unde help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.

For, Kusam Electrical Industries Ltd

Place : Mumbai Date: 30th August, 2024

(Amruta Lokhande **Company Secretary**

KSHITIJ POLYLINE LIMITED

CIN: L25209MH2008PLC180484
Registered Office: Office No. 33, Dimple Arcade, Near Sai Dham Temple кѕнітіј Thakur Complex, Kandivali East, Mumbai - 400101 Factory Address: Survey No. 1101/1/13-14 & 11-12, Amil Village, 66 K.V.A. Road, Opp. Lane to Silvassa Municipal Council, Silvassa, (U.T.) of Dadra and Nagar Haveli and Daman And Diu - 396230. Tel.: 2838 8562 / 2338 6812 Email : kshitij123@hotmail.com | Website: https://kshitijpolyline.co.in/

PUBLIC NOTICE FOR INFORMATION REGARDING THE 16TH ANNUAL GENERAL MEETING ("AGM TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO -VISUAL MEANS (OAVI Notice is hereby given that the 16th Annual General Meeting (AGM) of the Members of Kshitij Polyline Limited ("the Company") is scheduled to be held on Thursday, September 26, 2024, at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circulars No. 14/2020 dated April 08, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020, No.20/2020 dated May 5, 2020, No. 02/2021 dated January 13, 2021, No. 21/2021 dated December 14, 2021, No. 02/2022 dated May 05, 2022 and No. 10/2022 dated December 28, 2022, No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars'), and Circular dated May 12, 2020; January 15, 2021; May 13, 2022 and October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), to transact the Ordinary and Special businesses as set out in the Notice.

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2023-2024 will be sent electronically to all the members whose email addresses are registered/available with the Company/Depository Participants. Dispatch of Notice and Annual Report via e-mail in compliance with the a laws and circulars, electronic copies of the Notice convening the 16th AGM along with the Annual Report for Financial Year ("F.Y.") 2023-2024, will be dispatched within prescribed timelines by electronic mode only (e-mail) to all the Members and all other persons so entitled, whose e-mail addresses are registered with the Company or KFin Technologies Limited, the Registrar & Share Transfer Agent of the Company ("KFin") or the Depositor Participants ("DP"). Additionally, the Notice of the AGM and the Annual Report for FY 2023 2024 will also be uploaded and made available on the website of the Company at https://www.kshitijpolyline.com/, the website of the Stock Exchanges i.e., National Stock Exchange of India Limited at https://www.nseindia.com/ and the website of the NSDL at https://www.evoting.nsdl.com, Physical copies of the Annual Report and the notice of the AGM will be provided to Members on request for the same at compliance@kshittipolyline.co.ir

by mentioning their Folio No./DP ID and Client ID. Manner of Registering/Updating Email addresses - Members are requested to registe their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their Members who have not yet registered their email addresses are requested to follow the process mentioned below for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Report electronically along with Login ID and password for remote e-Voting:

. Visit the link https://www.kfintech.com/ In case of any queries/difficulties in registering the e-mail address, such member may write to einward.ris@kfintech.com

For permanent registration of e-mail address, Members holding shares in dema form are requested to update the same with their Depository Participants ('DPs') Manner of casting vote through e-voting - Members will have an opportunity to cast their vote remotely on the businesses as set out in the Notice of AGM through an electronic

The log-in credentials for casting the votes through e-voting shall be made available to the members through e-mail after successfully registering their email addresses in the manne

The Company is pleased to provide remote e-Voting facility [remote e-Voting') of NSDL to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM.

Additionally, the Company shall also provide the facility of e-Voting during the Meeting.

Detailed procedure for remote e-Voting before the AGM / e-Voting during the AGM will be

FOR KSHITIJ POLYLINE LIMITED

DIN: 09765526

सत्तेतून बाहेर पडलेले बरे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे.

येथे सचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. फहीम

जाहीर सूचना

खान शकील खान हे खालील अनुसुचीत नमुद केलेल्या मालमत्तेचे विद्यमान मालक आहेत. माझ्या अशिलांना सदर मालमत्ता विक्री करण्याची इच्छा आहे, म्हणून त्यांच्या विनंतीनुसार खालील जाहीर सूचना मी देत आहे. असे की, सूदर मालमृता प्रथमतः श्री. बशीर बेग व श्रीमती हसीना बशीर बेग यांनी में. रोहीत डेव्हलपर्स यांच्याकडन नोंद क्र. टीएनएन-७/५६०२/२००२ धारक दिनांक २५ नोव्हेंबर, २००२ रोजी संयुक्तपणे खुरेदी केली होती. श्री. बशीर बेग यांचे दिनांक ०४.०५.२०१९ रोजी निधन झाले. त्यांच्या बर्ग योच दिनाक ठर.०५,२०१९ रोजा निधन झाल, त्याच्या पश्चात श्रीमती हसीना बशीर बेग (पत्नी,, श्री. सईद बशीर बेग (मुलगा) व श्री. हबीब बशीर बेग (मुलगा) हे त्यांच्याद्वारे केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार कायदेशीर वारसदार आहेत. श्रीमती हसीना बशीर बेग (पत्नी) यांनी सदर मालमता श्री. फहीम खान शकील खान यांच्यांकडे नोंद्रणी क्र. टीएनएन १०/५६१६/२०१९ धारक दिनांक ०१.०७.२०१९ रोजीचे विक्र रुप्रदेश रुर्द वास्य विभाव वर्डिंग्सर् राजाय विक्रा करारनामा आणि दोन मुले अर्थात श्री. सईद बशीर बेग (मुलगा) व श्री. हबीब बशीर बेग (मुलगा), निश्चितीपक्षकार (नुराना) च श्रा. ठ्यांब चिसार चन (नुराना), नाकुराचदायार यांचे मार्फत विक्री करारनामानुसार विक्री केले. श्री. फहीम खान शकील खान यांना सदर मालमत्ता विक्री

करण्याची इच्छा आहे. म्हणून जर कोणासही सदर गलमत्तेवर आक्षेप किंवा दावा असल्यास त्यांनी **ॲड. ए.क्यु.** उस्मानी, पत्ताः कार्यालय क्र.ए-४६, शांती शॉपिंग सेन्टर, मिरा रोड पुर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०७ येथे वृत्तपत्रात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात कळवावे. अन्यथा सदर मालमत्तेबाबतचे दावा किंवा आक्षेप त्याग केले आहेत असे समजले जाईल.

मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र.७०५, ए विंग, नीलम पार्क, नीलम पार्क को-

ऑप. हौ.सो.लि.. गंगा कॉम्प्लेक्स जवळ. नया नगर. मिरा रोड (पुर्व), ठाणे- ४०११०७, क्षेत्रफळ ४५,४४ चौ.मी. (बिल्टअप) क्षेत्र, जमीन जुना सर्व्हे क्र.५२५√६, नवीन सर्व्हे क्र.६१/६, गाव भाईंदर, ता./जि. ठाणे, मिर व उप जिल्हा ठाणे येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

दिनांकः ३१/०८/२०२४

संघर्ष सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्या.)

नोंदणी क्र. एम.यु.एम/एस.आर.ए./एच.एस.जी./(टी.सी.) १८८/२००९-२०१० परिशिष्ट कमांक १६ उपविधी कमांक ३५ अन्वये

नोटीस

या नोटीसीद्वारे तमाम लोकांना कळविण्यात येते की, वरील संस्थेतील संघर्ष सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्या.), इमारत क्र. ३५/बी कुकरेजा वसाहत, आर सी मार्ग, वाशीनाका, चेंबूर, मुंबई ४०००७४, असून या संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहितीप्रमाणे खालील मयत सभासदांच्या नावे सदनिका असून त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या खालील वारसांनी त्यांचे नावे सदनिका हस्तांतरित करणे व संस्थेचे सभासद करून घेण्याकरिता संस्थेकडे लेखी अर्ज केला आहे. संस्थेच्या मयत सभासदाने महाराष्ट्र सहकारी संस्थेचा कायदा १९६० नियम १९६१ व उपविधितील तस्तुदीनुसार संस्थेकडे वारस नोंद केलेली नाही अर्ज केलेल्या खालील वारसदारांव्यतिरिक्त इतर कोणीही मूळ मयत सभासदाचे वारसदार असल्यास किंवा अर्जातील वारसदाराबाबत इतर कोणीही मूळ मयत सभासदांचे वारसदार असल्यास किंवा वारसदाराबाबत इतर कायदेशीर सहवारसदारांची काही हरकत असल्यास अशा वारसदारांनी तसेच सदर सदनिकेवर कोणत्याही प्रकारचा बॅका, वित्त संस्था किंवा संस्थांनी सदर जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून **१५ दिवसांच्या** आत वरील संस्थेचे सचिव यांच्याशी पूर्व सूचना व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मूळ कागदपत्र व पुराव्यासह कार्यालयीन वेळेत सार्य. ६ ने ९ या वेळेत संपर्क साधावा. विहीत मुदतीत कोणाचेही कोणत्याही प्रकारचे आक्षेप न आल्यास संस्थेकडे वारसदार म्हणून अर्ज केलेले अर्जदारच त्या मयत सभासदांच्या सदनिकाचे कायदेशीर वारसदार आहेत असे समजून संस्था अशा अर्जदार व्यक्तींच्या नावे त्या मयत सभासदाचे भाग व संस्थेतील सदनिका हस्तांतरित करेल व कायदेशीर कारवाईकरिता संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे शिफारस करेल. त्यानंतर कोणाचेही कोणत्याही प्रकारचे अर्ज कार्यकारी मंडळ विचार घेणार नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची कायदेशीर नुकसान भरपाई करण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाची असणार नाही

मयत सभासद सदनिकाधारक व त्यांची वारसांची सुची

अ.क्र.	सदनिका नं.	मयत सभासदाचे नाव	अर्जदार वारसाचे नाव	नाते	
۶.	३५/बी/३०४	कै. श्री. मनोहर भाऊ	श्रीमती जयश्री मनोहर	पत्नी	
	0.0	येटम	एटम		
संघर्ष सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्या.)					

यांच्याकरिता आणि वतीने सचिव खजिनदार

जाहीर नोटीस

याद्वारे जाहीर सूचना देण्यांत येत आहे कि,मी माझे अशील **१) श्री. कुणाल सिताराम कामथेकर आणि** २) सौ. प्रतीक्षा कुणाल कामथेकर हे १) श्री. कमल बनवारीलाल अगरवाल आणि २) श्री. आलोक बनवारीलाल अगरवाल ह्यांची मालकीहक्क असलेली सदनिका क्र. ३०३, ३रा मजला, ए विंग, इमारत क्र.सी-५३, आझाद सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, गोकुळधाम, गोरेगाव ईस्ट, मुंबई-४०००६३, एरिया ३१. ३४ चौरस मीटर, ईमारत स्थित सर्वे क्र ३४, हिस्सा क्र. २(पार्ट), सर्वे क्र.३५, सी टी एस क्र.९८ गाव दिंडोशी,आणि सर्वे क्र.५१, हिस्सा क्र.१(पार्ट), सी टी एस क्र.१५६ गाव चिंचोली, तालुका बोरिवली, मंबई उपनगर जिल्हा, हि खरेदी करू इच्छितात.

१) श्री. कमल बनवारीलाल अगरवाल आणि २) श्री. आलोक बनवारीलाल अगरवाल ह्यांनी माझ्या अशिलांना असे कळविले आहे हि, त्यांच्या वरील सदनिकेसंबंधी खालील नमूद एक मूळ करारनामा हरविला/गहाळ झाला असन तो त्यांना पष्कळ प्रयत्न करून सद्धा सापहलेला नाही.

अग्रीमेंट फॉर सेल दिनांक ११/१०/१९८३, नोंदणी क्रमांक पीएस/५००२/८४ दिनांक ०८/०७/१९९१, सह दय्यम निबंधक, बॉम्बे जो १) में, कॉनवड कन्स्टकशन कंपनी प्राहवेट लिमिटेड,कंपर्न १९५६ अंतर्गत नोंदणीकृत, जिचे नोंदनीकृत कार्यालय २१०, मित्तल टॉवर, एविंग, ३रा मजला, नरिमन पॉईंट, बॉम्बे-४०००२१ येथे स्थित होते, सदर करारनाम्यामध्ये ज्यांचा उल्लेख "द डेव्हलपर" असा केलेला आहे, प्रथम पक्षकार, २) मे. कॉनवृड बिल्डर्स प्राइवेट लिमिटेड/ कॉनवृड एजेंसीज प्राइवेट लिमिटेड, कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणीकत, जिचे नोंदनीकत कार्यालय मित्तल टॉवर, ३१, ए विंग, नरिमन पॉईंट, बॉम्बे-४०००२१ येथे स्थित होते, सदर करारनाम्यामध्ये ज्यांचा उल्लेख "द बिल्डर" असा केलेला आहे, द्वितीय पक्षकार आणि ३) श्री. प्रकाश अंबालाल दवे, राहणार ई/७, सुमन सहकारी गहनिर्माण संस्था मर्यादित, शंकर लेन , कांदिवली(पश्चिम), बॉम्बे-४०००६७, सदर करारनाम्यामध्ये ज्यांचा उल्लेख "द पर्चेंसर" असा केलेला आहे, तृतीय पक्षकार ह्यांच्यामध्ये साक्षांकित झाला होता.

सर्व संबंधित व्यक्ती/व्यक्ती/बॉडी कॉर्पोरेट/आर्थिक संस्था/राज्य किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट ज्यांना वरील सद्दिनकेमध्ये किंवा वरील नमुद हरविलेल्या/गहाण झालेल्या मुळ करारनाम्यामध्ये किंवा त्यातील हिस्श्या मध्ये अदलाबदल/करारनामा/करार/बक्षिसपत्न/लीज/लिन/चार्ज/मॉर्गेज/ट्रस्ट/वारसाहक्क/इसमेन्ट/आरक्ष ण/मेन्टेनन्स किंवा इतर याद्वारे हक्क/दावा असल्यास त्यांनी आपल्या दाव्या संबंधी किंवा हिस्श्या संबंधी योग्य त्या कागदपत्नांसहित आणि पुराव्यासहित सदर सुचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या खालील नमृद् विकलांना त्यांच्या खालील पत्यावर संपर्क करून लेखी स्वरूपात आपले म्हणणे योग्य त्या कागदपत्नांसहित सादर करावे अन्यथा संबंधित व्यक्ती/व्यक्ती/बॉडी कॉर्पोरेट/आर्थिक संस्था/राज्य किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट याना वरील सदिनिकेमध्ये किंवा वरील नमृद मूळ शृंखला करारनाम्यामध्ये किंवा त्यातील हिस्श्या मध्ये कोणत्याही प्रकारे स्वारस्य नाही असे समजून माझे अशील वरील सदनिकेचा पुढील व्यवहार पूर्ण करतील ह्याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

श्री. संजय शांताराम पुसाळकर, बी कॉम एल एल बी, वकील उच्च न्यायालय बी-१०१, एक्में रेसिहेन्सी सी एच एस ली., पांडुरंग वाडी, गोरेगाव ईस्ट, मुंबई-४००००६३. eks-ua-9869305151@8108608600

...अर्जदार

...सामनेवाले

No.1154 of 2017 has been granted on 30th April, 2024)

मुंबई येथील न्यायाधिकारी हायकोर्टात अपिल शाखा.

तर्फे विकल : एस. एल. पार्टनर्स

द स्टेट ऑफ महाराष्ट्र व इतर

५) व्यवस्थापकीय संचालक,

तारीख ३०.०३.२०१७ रोजी कोर्टात निघून हुकूम झाला. त्याप्रमाणे तुम्हांस काढलेल्या नोटिसा न बजावता परत आल्यामुळे अर्जदाराने केलेला अंतरिम अर्ज क्र.३०११६ सन २०२२ कोर्टाने ३०.०४.२०२४ रोजी मंजूर केला. त्याप्रमाणे तुम्हास नोटीस देण्यात येते की, सदरह रिट अर्ज या कोर्टात ही नोटीस तुम्हांस पोहोचल्यानंतर १४ दिवसात किंवा त्यानंतर कोणत्याही दिवशी अंतिम सुनावणीकरीता रुजु होईल. त्या समयी तुम्ही स्वतः किंवा या कोर्टाचे योग्य वाटेल तो हकूम केला जाईल यांस साक्ष डॉ.श्रीमती मंजुला चेल्लर आणि श्री.देवेंद्र कमार

वकीलमार्फत या कोर्टात हजर होऊन अर्जदाराचे अर्जाप्रमाणे हकूम का करु नये याविषयीचे कानण दाखवावे. सदरहप्रमाणे हजर होऊन कारण न दाखविल्यास अर्जाप्रमाणे किंवा कोर्टास अमोल बा. आरसुळ लिपीक

श्रीमती ज्योती हे. खेडेकर

कक्ष अधिकारी कोर्टाचे हुकुमाने श्री. शरद अ. कांबळे सहाय्यक प्रबंधक

<u>जाहिर गोटीस</u>

(Interim Application No.30116 of 2022 for Publication Notice in Writ Petition

रिट अर्ज क्रमांक १९५४ सन २०१७

श्री महेश चंपकलाल शाह

विरुद्ध

सदरह सामनेवाले

महालक्ष्मी बिल्डर्स आणि कंत्राटदार,

ठिकाण:- मंबर्ड

दिनांक:- ३१/०८/२०२४

नालंदा एस.आर.ए.को-ऑपरेटिव हाउसिंग सोसायटी, मुकुंद नगर, धाराबी

अर्जदारांनी या कोर्टास रिट अर्ज नं.११५४ सन २०१७ अर्ज केला आहे. सदरह अर्ज उपाध्याय सदरह मुंबई येथील मुख्य न्यायाधिकारी.तारीख ३० माहे एप्रिल, सन २०२४

तारीख १५ माहे जुलै, सन २०२४

वेल्टरमेन इंटरनॅशनल लिमिटेड CIN: L51100MH1992PLC408530

क्षेत्र, घाटाव, ता, रोहा, रायगड, 402109 महाराष्ट ईमेल आयडी : companysecretary.wil@gmail.com फोन नंबर : 02194-264492 व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (VC)/ इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यम (OAVM) द्वारे

होणाऱ्या ३२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती. ऑडिओ व्हिज्युअल माध्यम ("OAVM") द्वारे शनिवार, 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता ("एजीएम") आयोजित केली जाईल. IST), कंपनी कायदा, 2013 ("कायदा") आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिरिंटग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्कोजर आवश्यकता) विनियम, 2015 ("लिस्टिंग रेग्युलेशन") च्या सर्व लागृ तरतुदींचे पालन करते. 14/2020 दिनांक 8 एप्रिल 2020, 17/2020 दिनांक 13 एप्रिल 2020, 20/2020 दिनांक 5 मे, 2020, 02/2021 दिनांक 13 जानेवारी, 2021, 2021/2021 दिनांक 14 डिसेंबर, 2021 दिनांक, 02/2022 दिनांक 5 में, 2022, 10/2022 दिनांक 28 डिसेंबर, 2022 आणि 09/2023 दिनांक 25 सप्टेंबर, 2023 रोजी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केले (यापुढे 'MCA a परिपत्रके' म्हणून संदर्भित, परवानगी देणे), AGM च्या सूचनेमध्ये नमृद केलेल्या व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी VC/OAVM द्वारे आणि सदस्यांच्या वैयक्तिक उपस्थितीने AGM आयोजित करणे. सदस्य

2. वरील एमसीए परिपत्रके पाहता, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("SEBI") SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी देखील ज्या भागधारकांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदविला नाही त्यांना वार्षिक अहवालाची हार्ड कॉपी पाठवण्याच्या अटींपासून सूट वाढवली. त्यामुळे, 32 व्या एजीएमची नोटीस आणि 2023-24 आर्थिक वर्षासाठी स्टॅंडअलोन ऑडिटेड वित्तीय विवरणपत्रे, मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि त्यासोबत संलग्न करणे आवश्यक असलेली इतर कागद्पत्रे, कंपनीच्या सर्व सदस्यांना पाठवली जातील ज्यांचे ईमेल पत्ता कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहे. उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या www.welterman.com वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर,

3. ई-व्होटिंगद्वारे मत(ने) टाकण्याची पद्धत:

(b) डिमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत अशा सदस्यांना शेअर्सद्वारे दूरस्थपणे ("रिमोट ई-व्होटिंग") मतदान करण्याची पद्धत

(c) इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले

(अ) फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी, ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल

पत्ते नोंदणीकृत/अपडेट केलेले नाहीत, त्यांनी https://liiplweb.linkintime.co.in/EmailReg/Email_Register येथे कंपनीच्या रजिस्ट्रारच्या वेबसाइटला भेट देण्याची विनंती केली जाते. html किंवा त्यांना vdodara@linkintime.co.in वर लिहा आणि फोलिओ कर्मांकाचे तपशील

(b) डिमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी. ज्यांनी डिपॉझिटरी पार्टिसिपंद्वकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत / अपडेट केलेले नाहीत, त्यांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपंद्वकडे नोंदणी/अपडेट करावे

ठिकाण: वडोदरा तारीख: 29 ऑगस्ट 2024

Publications Of This Notice.

जाहीर सूचन

धनकारक असणार नाहीत. देनांक: ३१.०८.२०२४

जाहीर नोटीस तमाम जनतेस कळविण्यात येते की ऑफिस नं. ४/अे (नविन नं. १०५), पहिला मजला, लक्ष्मी सागर हौसिंग सोसायटी लि, टिळक रोड, जूनी पोस्ट ऑफिस बिल्डिंग, डोंबिवली -पूर्व, तालूका कल्याण, जिल्हा ठाणे हे ऑफिस श्री. महेश हरीलाल शाह हयाच्या मालकीची आहे व ते सोसायटीचे सभासद आहे. यापूर्वी सदर ऑफिस मयत श्रीमती. बालावेन हरीलाल शाह यांनी मे. शाह बिल्डर्स यांचेकडून दिनांक ०४/०४/१९८३ रोजीच्या करारनाम्याव्दारे मालकी तत्वावर कायम स्वरूपी विकत घेतलेली होती तदनंतर दिनांक ०९/०५/१९९७ चे घोशणापत्र दुयम निबंधक कल्याण – ३ यांचे कार्यालयात अनु क. छा. ८३०/१९९७ दिनांक ०९/०५/१९९७ याद्दारे नोदणी केलेला आहे. तद्नंतर श्रीमती. बालाबेन हरीलाल शाह हया दिनांक ०६/०८/२०१२ रोजी मयत झाल्या. तद्नंतर त्यांचे कायदेशीर वारस १) श्री. महेश हरीलाल शाह (मुलगा), २) श्रीमती. निला जगदीश देसाई (विवाहीत मुलगी), ३) श्रीमती. कोकीला नरेश मेहता (विवाहीत मुलगी), ४) श्रीमती. भावना नलिन वासा (विवाहीत मुलगी), आणि ५) श्रीमती मीना नीलेश शाह (विवाहीत मुलगी) हेच ऐकमेव कायदेशीर वारस आहेत. तद्नंतर कायदेशीर वारस मुली यांनी त्यांचा अविभक्त हिस्सा श्री. महेश हरीलाल शाह यांचे लाभात दिनाक ०५ / ०४ / २०२४ रोजीच्या हक्कसोड पत्राव्दारे हक्क सोडलेला आहे व सदर हक्कसोड

पत्र दुयम निबंधक कल्याण — ४ याचे कार्यालयात अनु क. ५७८२/२०२४ दिनावः ०५/०४/२०२४ याव्दारे नोदणी केलेले आहे. तरी या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की सदर ऑफिसवर कोणत्याही इतर वारसांचा वा इसमाचा वा संस्थेचा गहाण, बक्षिस, पोटगी लीन, करारनामा, फरोक्त, वापर वहिवाट कब्जा, भाडेपट्टा वा इतर कोणाचाही हक्क वा हितसंबंध असल्यास या नोटीसीचे तारखेपासून १५ दिवसाच्या आत खालील पत्यावर योग्य त्या पुराव्यासह लेखी हरकत

पाठवावी. तद्नंतर कोणतीही हरकत विचारात घेतली जाणार नाही. ठिकाण : डोंबिवली

दिनांक : ३१/०८/ २०२४ मो. नं. ९८९२१७६०५५

ॲडव्होकेट श्री. दिलीप केशव गांधी

३, सत्चिदानंद, टिळक रोड, डोंबिवली - पूर्व

रजि. कार्यालय: प्लॉट क ३९/१, १९/२/२, १९/२/२ आणि १९/२/३ एमआयडीसी औद्योगि

।. कंपनीची बत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (" \mathbf{AGM} ") व्हिडिओ कॉन्फरिनंसग (" \mathbf{VC} ") / इतर

VC/OAVM हारे एजीएममध्ये उपस्थित राह शकतील.

म्हणजे www.bseindia.com वर देखील उपलब्ध असतील. (a) सभासदांना इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टीम ("ई-व्होटिंग") द्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद

केल्याप्रमाणे सर्व ठरावांवर त्यांचे मत(ने) देण्याची संधी असेल एजीएमच्या सचनेमध्ये प्रदान केली जाईल.

मत(ने) दिले नाही ते एजीएममध्ये मतदान करू शकतील. 4. ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत:

अपलोड / संलग्न करा. आणि पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत

ज्यांच्याकडे ते त्यांची डीमॅट खाती ठेवतात. संचालक मंडळाच्या आदेशानुसार वेल्टरमन इंटरनॅशनल लि. साठी Sd/- ऋचा पाठक

दिनांक: ३०.०८.२०२४ कंपनी सचिव व मुख्य अनुपालन अधिकारी ठिकाणः मुंबई

सप्तशृंगी को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. नोंदणी क्र.: बि. ओ. एम.-२ / आर. एस. आर. / (सी. आर.) / १०२ / १५-१६ / सन १९९६ मुख्य कार्यालय : १०१ / अ, साई-इंदू टॉवर, पहिला मजला, बँक ऑफ महाराष्ट्र समोर,

एल. बी. एस. मार्ग, भांबुप (प.), मुंबई-४०० ०७८. फोन: ०२२-२५६६८७८८ / २५९४८७८८ Email ID- saptashrungi_1@rediffmail.com

रा व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस सन्माननीय सभासद श्री. / श्रीमती

आपल्या संस्थेची अञ्जावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक:-98/09/२०२४ रोजी सायंकाळी ठीक ५,०० वा. स्थळ: बी/८. वसंत कौर व्हीला. टॅंक रोड, बाल चिकित्सालय समोर, भांडुप (पश्चिम), मुंबई- ४०० ०७८. येथे खालील नमूद विषयांवर विचार विनिमय करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र मुरिलधर महाले यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत केली आहे. तरी सर्व सभासदांनी

वैळेवर उपस्थित रहावे, ही नम्र विनंती. सभेपुढील विषय

दिनांक १६/०९/२०२३ रोजी झालेल्या सत्ताविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे

इतिवृत्त वाचून कायम करणे. दिनांक ३९/०३/२०२४ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा संचालक मंडळाचा कार्यवृत्तांत ताळेबंद पत्रक व नफा तोटा पत्रक यांना मंजुरी देणे.

सन २०२३-२०२४ या अहवाल सालातील संचालक मंडळाने सचविलेल्या नफा विभागणीस मंज़ुरी देणे व लाभांश जाहीर करणे. ४. संस्थेच्या सन २०२२-२०२३ सालाच्या लेखापरिक्षण दोष दुरूस्ती अहवालाची नोंद घेणे. ५. सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाच्या शासकीय लेखा परिक्षण अहवालाची नोंद घेणे.

सन २०२४-२०२५ सालासाठी अंतर्गत हिशोब तपासणीसांची नेमणुक करणे व त्यांचे मानधन ठरविणे. ७. सन २०२४–२०२५ या आर्थिक वर्षाकरीता शासकीय लेखापरिक्षकांची नेमणूक करणे

व त्यांचे मानधन ठरविणे.

वार्षिक व विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस देणे बाबत. मागील वर्षी अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास व सन २०२४-२०२५ सालाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे. १०. व्यवस्थापक समितीने तयार केलेल्या निधी नियमावलीस मंजुरी घेणे.

११. २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थितीत असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती

क्षमापित करणे १२. मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणारे इतर विषय. आपला सहकारी सही/-

मुंबई : ४०००७८ दिनांक : ३९/०८/२०२४ श्री. धनराज वेवराम नवले (कार्यलक्षी संचालक) (संचालक मंडळाच्या वतीने) विशेष सुचना

 गणसंख्ये अभावी तहकूब झालेली सभा पोटनियमातील तरतृदीप्रमाणे त्याच दिवशी त्याच ठिकाणी अर्ध्या तासाने घेण्यात येईल व अशा तहकुब सभेस गणसंख्येची आवश्यकता राहणार नाही. ज्या सभासदांना सूचना करावयाच्या असतील त्यांनी त्या लेखी स्वरूपात दिनांक

१२/०९/२०२४ पूर्वी पोहोचतील अशा प्रकारे पाठवाव्यात. सभासदांनी आपला बदललेला पत्ता संस्थेस त्वरीत कळवावा संस्थेच्या सर्व सभासदांनी के. वाय. सी. नॉमस्ची पुर्तता करावी.

Date : August 31, 2024

Mahendra Kumar Jair